

ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

नागरिकांची सनद

माहिती पुस्तिका
जानेवारी २०२६

-: अनुक्रमणिका :-

अ.क्र.	माहितीचा विषय	पृष्ठ क्र.
१)	ग्रंथालय संचालनालयाच्या स्थापनेचा उद्देश व जनतेस पुरविण्यात येणाऱ्या सेवा.	१ ते २
२)	सेवा योजनांचा लाभ घेण्यासाठी अटी, निकष व आवश्यक कागदपत्रे	३ ते ४
३)	सेवा लाभांकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी कालमर्यादा व सेवा देणारी कार्यालय, सेवा द्यावयाची कालमर्यादा व तक्रार निवारण अधिकारी	४ ते ६
४)	नवीन मान्यता व दर्जोन्नतीसाठी निकष व अटी आणि परिरक्षण अनुदान मर्यादा	७
५)	संपर्कासाठी पत्ते, ई-मेल व दूरध्वनी क्रमांक	८ ते ११
६)	नागरिकांना सुविधा किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विहित केलेले नमुने	१२ ते १३
७)	ग्रंथालय संचालनालयाची संरचना दर्शविणारा तक्ता	१४

● ग्रंथालय संचालनालयाच्या स्थापनेचा उद्देश:-

१. शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून “सार्वजनिक ग्रंथालय” प्रणाली विकसित करणे अपरिहार्य आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील जनतेला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व इतर सर्व क्षेत्रातील विविध बाबींची आणि विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, १९६७” मंजूर केला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ ची अंमलबजावणी करण्याकरिता “ग्रंथालय संचालनालय” या स्वतंत्र विभागाची स्थापना २ मे, १९६८ रोजी करण्यात आली आहे.
२. राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन व विकास करणे हे ग्रंथालय संचालनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनी तसेच ग्रामपंचायती, नगरपरिषदा आणि महानगर पालिका यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता व अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ मधील तरतुदीनुसार “महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये” (सहाय्यक अनुदान आणि इमारत साधन सामग्री यासाठी मान्यता) नियम, १९७० मंजूर करण्यात आले आहेत. या नियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे.

● ग्रंथालय संचालनालयाकडून जनतेस पुरविण्यात येणाऱ्या सेवा:-

१. राज्यात सार्वजनिक ग्रंथालय स्थापन करू इच्छिणाऱ्या गावांतून, संस्था नोंदणी अधिनियम, १८६० वा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंदणीकृत असणाऱ्या अथवा ग्रामपंचायती वा नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थाव्दारे चालविल्या जाणाऱ्या ग्रंथालयांना शासन मान्यता व सहाय्यक अनुदानासाठी असणाऱ्या निकषांच्या पूर्ततेनंतर शासन मान्यता प्रदान करण्यात येते.
२. शासनमान्यता प्राप्त ग्रंथालयांना प्रथम वर्षी तदर्थ व तद्नंतर नियमित परिरक्षण अनुदान दरवर्षी परिरक्षणार्थ देण्यात येते. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मागील वर्षात केलेल्या मान्यबाबींवरील अनुज्ञेय खर्चाच्या ९०% किंवा त्या ग्रंथालयाच्या दर्जा/वर्गाला अनुज्ञेय कमाल अनुदान या पैकी जी कमी रक्कम असेल तितके परिरक्षण अनुदान देण्यात येते. हे अनुदान सामान्यतः दोन हप्त्यात म्हणजे पहिला हप्ता ऑगस्ट व दुसरा वा अंतिम हप्ता फेब्रुवारी मध्ये देण्यात येतो. ग्रंथालयांचा गत वर्षीचा वार्षिक अहवाल व सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले मागील वर्षाचे जमा खर्चाचे लेखापरिक्षित विवरणपत्र आणि ताळेबंद प्राप्त झाले तरच ग्रंथालयांना अनुदान अदा करण्यात येते. ग्रंथालयाला मिळणाऱ्या सदर अनुदानातील ५०% रक्कम वेतन व उर्वरीत ५०% रक्कम वेतनेतर अनुज्ञेय बाब म्हणून दिली जाते.
३. या मान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी जनतेस ग्रंथालयीन व माहिती सेवा, उत्तमोत्तम ग्रंथ वाचकांना देण्यात यावेत. तसेच, स्थानिक जनतेला दैनंदिन जीवनात लागणारी माहिती ही या ग्रंथालयांनी उपलब्ध करून द्यावी, असे अपेक्षित आहे. ग्रंथालयाने सेवा देणे बंद केल्यास वा समाधानकारक सेवा दिल्या जात नाहीत, अशी संचालनालयाची खात्री झाल्यास परिरक्षण अनुदान दिले जात नाही प्रसंगी सेवादृष्ट्या अकार्यक्षम ग्रंथालयाची नियमानुसार रितसर शासन मान्यता रद्द करण्यात येते.

४. ग्रंथालय संचालनालयांतर्गत १ राज्य मध्यवर्ती, ६ विभागीय, ३६ जिल्हा ग्रंथालये व १ स्मृती ग्रंथालय कार्यालयांमार्फत जनतेला ग्रंथ व ग्रंथेतर साहित्य, नियतकालिकांमधील माहितीसेवा पुरविण्यात येते. संचालनालयांतर्गत ग्रंथालयांमधून वैयक्तिक वर्गणीदार सभासदांना घरी ग्रंथ देवघेव व संदर्भसेवा तसेच वर्गणीदार संस्था सभासदांसाठी NGOs मार्फत ग्रंथ संच पुरवून ग्रंथ सेवा पुरविण्यात येतात.
५. **अन्य अनुदान योजना:-**
६. **साधन सामुग्री अनुदान योजना :-** शासनमान्य ग्रंथालयाला उपयुक्त असणारे फर्निचर कपाटे, रॅक्स, टेबल-खुर्च्या व ग्रंथालयीन उपयुक्त अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास ग्रंथालयाचा ५०% हिस्सा व शासन ५०% अनुदान या प्रयोजनासाठी देते.
७. **इमारत बांधकाम वा विस्तारासाठी अनुदान :-** यासाठी प्रस्ताव सादर केल्यास विहित नियमांच्या अधीन राहून शासनमान्य ग्रंथालयांना देण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयातील १९७० च्या तरतुदीनुसार “अ” वर्ग ग्रंथालय रु.७५०००/- “ब” वर्ग ग्रंथालय रु.४८०००/- व “क” वर्ग ग्रंथालय रु.२४०००/- देण्याची तरतुद आहे.
८. **अतिरिक्त वर्गणीदार व ग्रंथखरेदीवर प्रोत्साहक अनुदान :-** विहित नियमांच्या अधीन राहून अतिरिक्त वर्गणीदार सभासदांवर व शासनमान्य ग्रंथांच्या यादीमधून खरेदी केल्या जाणाऱ्या अतिरिक्त ग्रंथांच्या किंमतीवर संचालनालयाकडून प्रोत्साहक अनुदान देण्यात येते.
९. **विशेष महोत्सवी अनुदान :-** मान्यता प्राप्त ग्रंथालयाने २५,५०,१०० वर्षे इत्यादी सारखे व त्या अधिक प्रमाणात सेवेचे महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्य ग्रंथालय परिषदेने शिफारस केल्यानंतर विशेष महोत्सवी अनुदान रु.१०,०००/-च्या मर्यादेत विशेष महोत्सवी अनुदान देण्यात येते.
१०. **उत्कृष्ट ग्रंथालये/कार्यकर्ते व कर्मचारी यांना दरवर्षी पुरस्कार रोख बक्षीस व मानपत्र :-** राज्यातील उत्कृष्ट “अ”, “ब”, “क”, व “ड” वर्ग अशा एकेक ग्रंथालयाची शहरी व ग्रामीण भागातून निवड करून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार रक्कम अनुक्रमे १,००,०००/-, ७५,०००/-, ५०,०००/- व २५,०००/- व डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या नावाने राज्यातील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना राज्यस्तरावर प्रत्येकी एक असे दोन व प्रत्येक महसुली विभागातून २/२ असे एकूण २२ पुरस्कार देण्यात येतात. यासाठी राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु.५०,०००/- व विभागस्तरावर उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु.२५,०००/- अशी रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यासाठी विहित अटी पूर्ण करणारी ग्रंथालये प्रस्ताव सादर करू शकतात. त्यावर कार्यवाही करण्यात येते व समारंभपूर्वक ते प्रदान करण्यात येतात.
११. **राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजना :-** हे प्रतिष्ठान देशातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी कार्य करते; केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासन यांच्या समान व असमान निधी योजना स्वरूपाच्या योजना राबवून राज्यातील मान्यता प्राप्त ग्रंथालयांना विहित अटीच्या अधीन राहून सहाय्यक स्वरूपात केंद्रीय पध्दतीने खरेदी करून वा स्वतंत्र प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ देता येतो.
- टिप :- ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींची नावे संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतात.

● विविध सेवा योजनांचा लाभ जनतेला प्राप्त होण्यासाठी असणाऱ्या अटी, निकष, त्यासाठी सादर करावी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबाबतची थोडक्यात माहिती :-

अ. क्र.	सेवेचे स्वरूप	आवश्यक कागदपत्रे
(१)	(२)	(३)
१.	सार्वजनिक ग्रंथालयांची नोंदणी	१. ग्रंथालयाची घटना तयार करणे. त्यामध्ये ग्रंथालयाचे प्रशासन व व्यवस्थापन कसे चालणार याची माहिती अपेक्षित असते. २. सदर घटना संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालये व संस्था नोंदणी करण्यासाठी संबंधित रजिस्टार कार्यालयाकडे सादर करावी लागते. ३. त्यांच्याकडून संस्था नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी क्रमांकासह दिले जाते.
२.	नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांसाठी मान्यता व अनुदान प्राप्त करणे	४. संस्था नोंदणी झाल्यानंतर मान्यतेसाठी इच्छूक असणाऱ्या ग्रंथालयांनी ग्रंथ व ग्रंथेतर साहित्य, वर्गणीदार सभासद, वृत्तपत्रे-नियतकालिके यासह संस्थेने ग्रंथालय सेवा सुरु करावयाच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या वर्षी शासन मान्यतेसाठी विहित मुदतीत मे-जूनमध्ये प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे रु.५००/-प्रक्रीया शुल्क साठीचे चलन, घटना, नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचा ठराव, ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे, वर्गणीदार सभासद याद्या, कार्यालयाच्या जागेच्या (स्वतःची /भाड्याची) परिपूर्ण माहितीसह सादर करावयाचा असतो. त्या प्रस्तावाची छाननी व प्रस्ताव पात्र असल्यास प्रत्यक्ष तपासणी करुन त्या आर्थिक वर्षात मान्यता /अमान्यतेबाबतचा निर्णय कळविला जातो. ५. ग्रंथालय मान्यतेबाबत, दि. २२ मार्च, २०१३ व दि. ७ जून, २०१४ च्या शासननिर्णयान्वये नवीन ग्रंथालयांना शासनमान्यता देवू नये, असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
३.	सार्वजनिक ग्रंथालयांसाठी असणाऱ्या अन्य विविध सहाय्यक योजनांचा लाभ घेणे अ) दरवर्षी परिरक्षण अनुदान प्राप्त करणे	१. मान्यतेनंतर ग्रंथालय सेवारत असल्यास ग्रंथालयांच्या गतवर्षीच्या सेवाकार्याचा व जमा खर्चाचा वेतन व वेतनेतर खर्चाचा बाबवार अहवाल विहित मुदतीत सादर केल्यास परिरक्षण अनुदान नियमानुसार समान दोन हप्त्यात दिले जाते. २. त्यासाठी सनदी लेखपालाने लेखा परिक्षीत केलेला अहवाल विहित मुदतीत द्यावा लागतो. ३. ग्रंथालयाची तपासणी ही संचालनालयामार्फत संबंधित जिल्हा वा विभाग कार्यालयाकडून त्या वर्षात करण्यात येते. त्यासाठी तपासणीकरिता सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात त्यानंतर अनुदान दिले जाते.
	ब) साधन सामग्री अनुदान	१. साधन सामग्रीची गरज का आहे याची माहिती. २. ते खरेदी करण्याबाबत संस्थेच्या कार्यकारीचा ठराव. ३. संबंधित साहित्याच्या खरेदीसाठी ३ किंवा त्या पेक्षा अधिक निविदा त्यासाठी संस्थेचा ५०% हिस्सा व त्याबाबत बँक बॅलन्स विश्वासाहतेची कागदपत्रे यासह विभागाच्या वा जिल्हाच्या कार्यालयात प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावयाचा असतो. ४. नियमातील तरतूदी नुसार आवश्यक कागदपत्रे.
	क) अनुदान प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांकडून जनतेला ग्रंथालय व माहिती सेवा	एखादे अनुदान प्राप्त ग्रंथालय स्थानिक जनतेला ग्रंथालयीन सेवा देत नसेल तर त्याबाबतची दाद संबंधित जिल्हा/विभाग कार्यालयाकडे मागावी व त्याची प्रत संचालकांकडे पाठवावी जेणेकरुन त्याबाबत सेवा मिळण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल.

अ. क्र.	सेवेचे स्वरूप	आवश्यक कागदपत्रे
(१)	(२)	(३)
	ड) शासनाच्या संचालनालयांतर्गत ग्रंथालयाकडून ग्रंथालय व माहिती सेवा	यासाठी संबंधित जिल्हा विभाग ग्रंथालयाकडे वाचकांनी माहितीची मागणी केल्यास ग्रंथालयांच्या आवारात ती मोफत मिळू शकेल. घरी वाचनसाहित्य देवघेवीसाठी वर्गणीदार सभासद व्हावे लागते. सेवा मिळत नसल्यास याबाबत तक्रार संबंधित साखळीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपशीलासह कळवावी.
	इ) पुरस्कार योजनेचा ग्रंथालये, कार्यकर्ते व कर्मचारी यांनी लाभ घेणे	यासंबंधी निश्चित केलेल्या मुदतीत विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावा. त्यासाठीच्या समितीच्या अंतिम निर्णयानुसार कार्यवाही केली जाते.
	ई) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान योजनांचा लाभ घेणे	या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज वृत्तपत्रात व प्रतिष्ठानच्या संकेत स्थळावरील सूचनांनुसार विहित तारखेच्या आत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. त्यासोबत १. ग्रंथालयाची प्रमाणित घटना व नियमावली २. संस्था नोंदणी प्रमाणपत्र ३. अद्ययावत वार्षिक अहवाल व लेखा परिक्षण अहवाल ४. संबंधित योजनेचा परिपूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे ५. प्रतिष्ठान कडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबतची कार्यवाही प्रतिष्ठानच्या सूचनांनुसार करणे अपेक्षित आहे.
४.	ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा	ग्रंथलय संचालनालयामार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग जानेवारी ते जून महिन्यात चालविले जातात व त्याची परीक्षा जून मध्ये घेतली जाते. सदर परीक्षा राज्यातील शासनमान्यता प्राप्त राज्य/विभाग ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जिल्हास्तरीय केंद्रातून चालविली जाते. नविन अभ्यासक्रमानुसार सदर अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे.

● विविध सेवालाभांकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी कालमर्यादा:-

ग्रंथालय संचालनालयातर्फे विविध योजनांतर्गत अनुदान मिळण्यासाठी ज्या अंतिम कालमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे

- | | |
|---|----------------------------|
| १. परिरक्षण अनुदानासाठी प्रतिवर्षी वार्षिक अहवाल पाठविण्याचा दिनांक | :- ३० जून |
| २. सनदी लेखापालाचा अहवाल पाठविण्याचा दिनांक | :- ३१ ऑक्टोबर |
| ३. शासन मान्यतेसाठी नवीन ग्रंथालयाचा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक | :- १० मे ३० जून |
| ४. वर्ग वाढीसाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रस्ताव दाखल करण्याचा अंतिम दिनांक | :- १० मे ३० जून |
| ५. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | :- ३१ ऑगस्ट |
| ६. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | :- २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर |
| ७. साधनसामुग्री अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचा अंतिम दिनांक | :- ३१ डिसेंबर |
| ८. इमारत अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचा दिनांक | :- ३१ डिसेंबर |

● सेवा देणारे संबंधित कार्यालय, कार्यालय प्रमुख व सेवा किती कालावधीत दिली जावी याची माहिती व त्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास दाद कोणाकडे मागावी याबाबत माहिती

अ. क्र.	सेवेचा तपशील	सेवा देणारे संबंधित कार्यालय व तेथील अधिकारी	सेवा किती काल मर्यादित दिली पाहिजे	सेवा अपेक्षेप्रमाणे दिली गेली नाही तर तक्रार कोणाकडे करावी	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१.	नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता व प्रथमवर्षी तदर्थ अनुदान देणे	त्या त्या जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य	नवीन प्रस्ताव साधारणपणे मे-जून या दोन महिन्यात मागविले जातात. त्यांची जुलै-ऑगस्ट मध्ये छाननी केली जाते व जानेवारी पर्यंत समक्ष भेट देऊन तपासणी केली जाते. जशा तपासण्या होतील तसे प्रस्ताव संचालकांकडे पाठवून मान्यता आदेश काढले जातात व ३१ मार्चच्या आत तदर्थ अनुदान दिले पाहिजे	त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक तद्नंतर ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई व त्यांच्याकडून दाद न मिळाल्यास मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई -३२	दि. २२ मार्च, २०१३ व दि. ७ जून, २०१४ च्या शासन निर्णया न्वये नविन ग्रंथालयास मान्यता देणे सद्यस्थितीत बंद आहे.
२.	मान्यता प्राप्त ग्रंथालयांना परिरक्षण अनुदान दरवर्षी दोन हप्त्यात देणे	त्या त्या जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य LGMS मार्फत VPDA प्रणाली द्वारे	नियमानुसार ३० जून पर्यंत प्राप्त गतवर्षीच्या जमा व खर्चाचे विवरण पत्रासह कामाचा वार्षिक अहवाल पाठविलेला असला पाहिजे त्यावर अनुदान पहिला हप्ता माहे- जुलै/ऑगस्ट मध्ये व गतवर्षीचे जमा खर्चाचे सनद लेखापालाचे लेखापरिक्षित विवरण पत्र ३१ ऑक्टोबर पर्यंत पाठविलेले असल्यास देय उर्वरीत सर्व अनुदान व अंतिम अनुदान फेब्रुवारी-मार्च मध्ये अदा केले पाहिजे	संबंधित जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, त्यानंतर त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व तद्नंतर ग्रंथालय संचालक व त्यानंतरही दाद न मिळाल्यास मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
३.	मान्यता व अनुदान प्राप्त ग्रंथालयामधून ग्रंथालय व माहिती सेवा प्राप्त करणे	संबंधित स्थानिक ग्रंथालय व तेथील कर्मचारी व ग्रंथालय व्यवस्थापन कार्यकारी मंडळ	ग्रंथालयामधील उपलब्ध ग्रंथालयात बसून अभ्यासासाठी तसेच एखादा ग्रंथ किंवा माहिती संबंधित ग्रंथालयात उपलब्ध नसल्यास तालुका/जिल्हा /विभाग वा मध्यवर्ती ग्रंथालयाकडून मागवून घेण्यासाठी जास्तीत जास्त १५ दिवस ते १ महिना	शासनाच्या त्या त्या जिल्हयाचे, व तद्नंतर विभागाचे, मध्यवर्ती ग्रंथालयांचे ग्रंथपाल व अंतिमतः ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य	
४.	शासनाच्या ग्रंथालयामधून ग्रंथालय व माहिती सेवा घेणे	संबंधित ग्रंथालयामधील ग्रंथपाल व अन्य कर्मचारी	-- "--	-- "--	
५.	साधन सामग्री व अन्य प्रोत्साहक अनुदाने	त्या त्या जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य	माहे डिसेंबर अखेर जी साधनसामग्री ग्रंथालयामध्ये आवश्यक आहे त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव वर नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रासह प्राप्त झाल्यानंतर त्या आर्थिक वर्षा अखेरीस त्यासाठी निधी उपलब्ध असल्यास त्या आर्थिक वर्षाच्या मार्च अखेर देण्यात येते.	संबंधित जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, त्यानंतर त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व तद्नंतर ग्रंथालय संचालक व त्यानंतरही दाद न मिळाल्यास मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	

अ. क्र.	सेवेचा तपशील	सेवा देणारे संबंधित कार्यालय व तेथील अधिकारी	सेवा किती काल मर्यादेत दिली पाहिजे	सेवा अपेक्षेप्रमाणे दिली गेली नाही तर तक्रार कोणाकडे करावी	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
६.	विशेष महोत्सवी अनुदान	त्या त्या जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य	राज्य ग्रंथालय परिषदेने शिफारस केल्यानंतर महोत्सवी वर्ष साजरे करण्याबाबतचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर ६ महिन्यात	संबंधित जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, त्यानंतर संबंधित विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य आणि अंतिमतः मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
७.	राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांचा लाभ	त्या त्या जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य	सदर प्रस्ताव अंतिमतः केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य खात्यातर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्याकडे पाठवावयाचे असतात. त्यांच्याकडून समान निधी योजनांची मान्यता व साहित्याचे, अर्थ सहाय्यचे वितरण त्यावर्षी मार्च अखेर अथवा लगतच्या वर्षाच्या दरम्यान होते. प्रस्तावास मान्यता प्राप्त झाल्यानंतरच खरेदी प्रक्रिया ग्रंथालयाने करावयाची असते. प्रस्ताव केल्याच्या वा लगतच्या आर्थिक वर्षात ही कार्यवाही पूर्ण होणे अपेक्षित असते	संबंधित जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, त्यानंतर संबंधित विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य आणि अंतिमतः मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
८.	अनुदान प्राप्त उत्कृष्ट ग्रंथालये, कार्यकर्ते व कर्मचारी यांना पुरस्कार योजना	त्या त्या जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य	प्राप्त प्रस्ताव डिसेंबर अखेर छाननी करून विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक यांच्याकडून ग्रंथालय संचालकांकडे येतात त्यानंतर मार्च अखेर निवड समितीची बैठक होऊन पुरस्कार प्राप्त कर्त्यांची नावे एप्रिल मध्ये जाहिर केली जातात व शक्यतो १४ एप्रिल पर्यंत पुरस्कार वितरणाचे काम होणे अपेक्षित आहे	संबंधित जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, त्यानंतर त्या त्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य आणि अंतिमतः मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	

● नवीन मान्यता व दर्जोन्नतीसाठी “अ”, “ब”, “क”, व “ड” अशा वर्गवारीसाठी ग्रंथालयांना खालीलप्रमाणे निकष वा अटीची आवश्यकता आहे:-

ग्रंथालयांचे वर्ग निहाय निकष:-

वर्ग	ग्रंथसंख्या	सदस्य	वृत्तपत्रे/ नियतकालिके	बालविभाग	महिलाविभाग (६)	सांस्कृतिक कार्यक्रम (७)	जागा (८)	वेळ (९)	वार्षिक परिरक्षण अनुदान (१०)	प्रशिक्षित ग्रंथपाल (११)	संदर्भ विभाग (१२)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)
अ	१५००१	३०१	१६/५१	आवश्यक	आवश्यक	किमान १०	स्वतंत्र स्वतःची पुरेशी	६ तास	जिल्हा रु.११,५२,००० तालुका रु.६,१४,४०० इतर रु.४,६०,८००	आवश्यक	आवश्यक
ब	५००१	१०१	६/१६	आवश्यक	आवश्यक	किमान ४	स्वतंत्र स्वरुपाची व पुरेशी	६ तास	जिल्हा रु.६,१४,४०० तालुका रु.४,६०,८०० इतर रु. ३,०७,२००	आवश्यक	--
क	१००१	५१	४/६	--	--	--	स्वतंत्र स्वरुपाची स्वतःची/ भाड्याची	३ तास	तालुका रु. २,३०,४०० इतर रु. १,५३,६००	--	--
ड	३००	२६	४/६	--	--	--	स्वतंत्र स्वरुपाची स्वतःची/ भाड्याची	३ तास	इतर रु. ४८,०००	--	--

महाराष्ट्र शासन राजपत्र, दि. ०७ सप्टेंबर, २०१२ अन्वये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाचा आकृतीबंध हा लागू आहे.

● ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार परिरक्षण अनुदान मर्यादा

शासन निर्णय क्र.मराग्रं-२०२२/प्र.क्र.२१/साशि-५, दिनांक २१ डिसेंबर, २०२२ अन्वये परिरक्षण अनुदानाची कमाल मर्यादा पुढीलप्रमाणे ठरविण्यात आली आहे.

ग्रंथालयाचा दर्जा/वर्ग (१)	कमाल वार्षिक परिरक्षण अनुदान रु. (२)
जिल्हा अ	११,५२,०००/-
तालुका अ	६,१४,४००/-
इतर अ	४,६०,८००/-
जिल्हा ब	६,१४,४००/-
तालुका ब	४,६०,८००/-
इतर ब	३,०७,२००/-
तालुका क	२,३०,४००/-
इतर क	१,५३,६००/-
वर्ग ड	४८,०००/-

● संचालनालयांतर्गत संपर्कासाठी कार्यालयीन/ प्रशासकीय विभाग व राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलक्ता यांचे पत्ते, ई-मेल व दूरध्वनी क्रमांक :

अ. क्र.	कार्यालयाचे नाव व पत्ता	दूरध्वनी व ई-मेल आयडी
(१)	(२)	(३)
१.	मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, चौथा मजला, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.	दूरध्वनी क्रमांक- ०२२/२२०२५३०१ psec.higheredu@maharashtra.gov.in
२.	राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान, ब्लॉक डी. डी. ३४, सेक्टर-१, सॉलक लेक सिटी, कोलक्ता ७०००६४.	दूरध्वनी क्रमांक-०३३-२३३७३४६३/६४/६५ rrrlf-wb@nic.in
३.	ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-४००० ०१.	०२२/२२६६४६३८ व ०२२/२२६४४६३८ director.dol@maharashtra.gov.in
४.	ग्रंथपाल-गट-अ, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगरभवन, मुंबई-४००००१.	०२२/२२६११९९४ scl.mumbai.dol@maharashtra.gov.in
शासकीय विभागीय ग्रंथालये		
५.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शासकीय विभागीय ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळाच्या बाजूला मोशी रोड, अमरावती -४४४ ६०२.	०७२१/२६६६६७० gdlamravati.dol@maharashtra.gov.in
६.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शासकीय विभागीय ग्रंथालय, सावरकर चौक, सिल्लेखाना रोड, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर-४३१ ००१.	०२४०/२३३१६४५ gdlaurangabad.dol@maharashtra.gov.in
७.	ग्रंथपाल-गट-अ, शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा परिषद इमारतीच्यामागे, सिव्हील लाईन्स, आयुक्त कार्यालय परिसर, नागपूर -४४० ००१.	०७१२/२५६११७१ gdl Nagpur.dol@maharashtra.gov.in
८.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शासकीय विभागीय ग्रंथालय, जवाहर मार्केट, नगरपरिषद इमारत, नाशिक ४२२ १०१.	०२५३/२४६५६८२ gdlNashik.dol@maharashtra.gov.in
९.	ग्रंथपाल-गट-अ, शासकीय विभागीय ग्रंथालय, सि.स.नं.४६७/४६८, शनिवार पेठ, दक्षिण मुखी मारुती मंदीर जवळ, न. वि. गाडगीळ शाळा, पुणे-४११०३०.	०२०/२४४५५५७१ gdlpune.dol@maharashtra.gov.in
१०.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, उपकेंद्र खारे घाटरोड, रत्नागिरी ४१५ ६१२.	०२३५२/२२२८०७ gdlratnagiri.dol@maharashtra.gov.in
११.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय, महालक्ष्मीरोड, इच्छापुर्ती गणेश मंदिरासमोर ता. दापोली, जि. रत्नागिरी. ४१५६१२.	०२३५८/२८४७२७ dbasg.ratnagiri.dol@maharashtra.gov.in
सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालये		
१२.	सहाय्यक ग्रंथालय संचालक, सावरकर चौक, सिल्लेखाना रोड, गांधी भवन समोर, छत्रपती संभाजीनगर- ४३१ ००१.	०२४०/२३३१०६७ adlaurangabad.dol@maharashtra.gov.in
१३.	सहाय्यक ग्रंथालय संचालक, जिल्हा परिषद इमारतीच्या मागे, प्रशासकीय इमारत क्र. २ पाचवा मजला सिव्हील लाईन्स, आयुक्त कार्यालय परिसर, नागपूर -४४० ००१.	०७१२/२५६५१३४ adl Nagpur.dol@maharashtra.gov.in

१४.	सहाय्यक ग्रंथालय संचालक, नवीन मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- ४११ ००१.	०२०/२६१२६६२४ adlpune.dol@maharashtra.gov.in
१५.	सहाय्यक ग्रंथालय संचालक, रुम नं.२१८ दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,कोकण भवन, नवी मुंबई- ४०० ६१४.	०२२/२७५७४७१९ adlkonkan.dol@maharashtra.gov.in
१६.	सहाय्यक ग्रंथालय संचालक, अमरावती, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन शेजारी, मोर्शीरोड, अमरावती- ४४४ ६०२.	०७२१/२५५२३७५ adlamravati.dol@maharashtra.gov.in
१७.	सहाय्यक ग्रंथालय संचालक, बॅरेक नं. ९, महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक- ४२२ १०१.	०२५३/२४५४३६२ adlnashik.dol@maharashtra.gov.in
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालये		
१८.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वसंत देसाई क्रिडांगणाजवळ, दामले चौक, स्टेशन रोड अकोला- ४४४ ००६.	०७२४/२४३६९४८ dloakola.dol@maharashtra.gov.in
१९.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, तहसिल चौक, यवतमाळ- ४४५ ००१.	०७२३२/२४५५०५ dloyavatmal.dol@maharashtra.gov.in
२०.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जयस्तंभ चौक जिल्हा परिषदेसमोर बुलढाणा- ४४३ ००१.	०७२६२/२४२४६४ dlobuldhana.dol@maharashtra.gov.in
२१.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पटवर्धन मैदाना जवळ, धंतोली, नागपूर- ४४० ०१२.	०७१२/२४२०१९४ dlonagpur.dol@maharashtra.gov.in
२२.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, श्रध्देय दिनुजी भवन, जनता महाविद्यालयाजवळ, साई बाबा वॉर्ड, स्नेहनगर, सिव्हिल लाईन्स चंद्रपूर-४४२४०१	०७१७२/२९४७४८ dlochandrapur.dol@maharashtra.gov.in
२३.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद गांधी शाळेजवळ, वर्धा -४४२ ००१.	०७१५२/२४३४४७ dlowardha.dol@maharashtra.gov.in
२४.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मन्नो शाळेजवळ, स्टेशन रोड, शास्त्री चौक भंडारा -४४१ ९०४.	०७१८४/२५२४५९ dlobhandara.dol@maharashtra.gov.in
२५.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, सर फिरोजशाहा मेहता ग्रंथालयाची इमारत, पी. के. रोड, मुलुंड (प.), मुंबई -४०० ०८०.	०२२/२५६४६९०८ dlo.msuburban@dol.maharashtra.gov.in
२६.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्लॉटनं. १२, सेक्टरनं. ११, सेंट ऑगस्टीन हायस्कूल समोर नेरुळ,(पुर्व) नवी मुंबई ४०० ७०६.	०२२/२२७७०६७०४ dlothane.dol@maharashtra.gov.in
२७.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालयअधिकारी कार्यालय, हरसोरा पार्क, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक -४२२ ००१.	०२५३/२५०६७१७ dlonashik.dol@maharashtra.gov.in
२८.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथ भवन, वीर सावरकर पुतळयाजवळ, स्काऊट गाईड कार्यालयासमोर, नकाने रोड, देवपुर, धुळे- ४२४ ००१.	०२५६२/२४१४३७ dlodhule.dol@maharashtra.gov.in

२९.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सामाजिक न्यायभवन शेजारी, कुवारबांव,पोस्ट:- एम.आय.डी.सी., रत्नागिरी -४१५ ६३९.	०२३५२/२२८३९७ dloratnagiri.dol@maharashtra.gov.in
३०.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉलच्या वरती, पोस्ट ऑफीससमोर, ता.अलिबाग जि.रायगड -४०२ २०१.	०२१४१/२२५५९२ dloraigad.dol@maharashtra.gov.in
३१.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे ९६६/१, सरदार बिल्डींग दुसरा मजला गुरुद्वारा रोड, रविवार पेठ, पुणे -४११ ००३.	०२०/२४४६३६२६ dlopune.dol@maharashtra.gov.in
३२.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर २०७८, श्रीरामनिवास, राजारामपूरी, ११ वी गल्ली आकाशगंगा अपार्टमेंट समोर, कोल्हापूर- ४१६ ००८.	०२३१/२५२१४०४ dlokolhapur.dol@maharashtra.gov.in
३३.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पत्रकार भवन शेजारी, एस.पी. ऑफीस शेजारी, जालना -४३१ २०३.	०२४८२/२२४४६७ dlojalna.dol@maharashtra.gov.in
३४.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, जी.टी.एस. इमारत, सर पोचखानवाला मार्ग, वरळी,मुंबई शहर- ४०० ०३०.	०२२/२४९१९३३६ dlomsuburban.dol@maharashtra.gov.in
३५.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, श्री. शिव छत्रपती वाचनालयाच्या समोर, अजिंक्य कॉलनी प्लॉटनं.२३, सदर बाजार, सातारा- ४१५००१	०२१६२/२९५०३८ dlosatara.dol@maharashtra.gov.in
३६.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, इमारत क्रमांक १-३-१५६ (चंदन लॉज),पंचायत समिती समोर, नगर रोड, बीड -४३११२२.	०२४४२/२२६४३५ dlobeed.dol@maharashtra.gov.in
३७.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व डिजिटल उपकेंद्र, बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, पहिला मजला, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्याबाजूला, श्री. गुरु गोविंदसिंगजी स्टेडियम परिसर, नांदेड -४३१ ६०१.	०२४६२/२३६२२८ dlonanded.dol@maharashtra.gov.in
३८.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जय अंबे सुपरशॉपीच्या मागे पाण्याच्या टाकी जवळ, सिव्हिल लाईन्स, वाशिम- ४४४ ५०५	०७२५२/२३१०७६ dlowashim.dol@maharashtra.gov.in
३९.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गडचिरोली आय. टी. आय. चौक, एल. आ.य. सी. रोड, गडचिरोली-४४२६०५.	०७१३२/२२२२०८ dlogadchiroli.dol@maharashtra.gov.in
४०.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, चौथा मजला खोली क्रं.४८ जयस्तंभ चौक जि. गोंदिया- ४४९६०९.	०७१८२/२९५०४१ dlogondia.dol@maharashtra.gov.in
४१.	जिल्हा ग्रंथालयअधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर जिल्हा नगरपरिषद, मुख्य इमारतीच्या मागे, लातूर- ४१३ ५३१.	०२३८२/२४८०७४ dlolatur.dol@maharashtra.gov.in

४२.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विराज प्लॉट नं.४५ नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली - ४३१ ५१३.	०२४५६/२२००१३ dlohingoli.dol@maharashtra.gov.in
४३.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर त्रिवेणी, कोर्टकॉलनी, पंपिंगस्टेशनरोड, महालक्ष्मी उदयानाजवळ, भुतकरवाडी, अहिल्यानगर-४१४ ००३.	०२४१/२४३०१८० dloanagar.dol@maharashtra.gov.in
४४.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी टोकरतलाव रोड, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या बाजुला, नवीन न्यायालयीन इमारतीच्या पाठीमागे नंदुरबार-४२५४१२.	०२५६४/२१०२०१ dlonandurbar.dol@maharashtra.gov.in
४५.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली द्वारा- पदमभुषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, बी.एस.एन.एल. ऑफीस शेजारी, एस. एफ.सी. मॉलच्या जवळ जुने रेल्वे स्टेशन चौक, सांगली-४१६४१६.	०२३३/२३३२१२२ dlosangli.dol@maharashtra.gov.in
४६.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, १२४, सिध्देश्वर पेठ, सोलापूर-४१३००१.	०२१७/२३२०३५० dlosolapur.dol@maharashtra.gov.in
४७.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मुख्य प्रशासकीय इमारत, एब्लॉक, मॅट्रॉनिन फ्लोअर, सिंधुदुर्ग नगरी, ओरस, सिंधुदुर्ग-४१६८१२.	०२३६२/२२८११२ dlosindhudurg.dol@maharashtra.gov.in
४८.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पहिला मजला, कक्ष क्र. १०६, पालघर बोईसर मार्ग, कोळेगांव, पालघर- ४०१४०४,	dlopalghar.dol@maharashtra.gov.in
४९.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्लॉट नं. २६, ग्रंथालय सदन, राधामोहन कॉलनी, खोकडपूरा, छत्रपती संभाजीनगर -४३१००१.	०२४०/२३४६४३४ dloaurangabad.dol@maharashtra.gov.in
५०.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सावित्रीबाई फुले वसतीगृहाच्या बाजूस कल्याण नगर, वसमत रोड, परभणी-४३१४०१.	०२४५२/२२१४३३ dloparbhani.dol@maharashtra.gov.in
५१.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय परिसर, महाबळ कॉलनी, जळगाव-४२५००१.	०२५७/२२५१३१३ dlojalgaon.dol@maharashtra.gov.in
५२.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, संतज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन जवळ मोर्शी रोड, अमरावती- ४४४६०२.	०७२१/२५५०९९४ dloamravati.dol@maharashtra.gov.in
५३.	जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाशेजारी, संत गाडगे महाराज चौक, धाराशिव-४१३५०१.	०२४७२/२२६४५५ dloosmanabad.dol@maharashtra.gov.in

नमुना "क"
[नियम ३(३) पहा]

कार्यालयाचे नाव व पत्ता-----

दूरध्वनी क्रमांक-----

फॅक्स क्रमांक-----

ई-मेल-----

दिनांक-----

विषय-----

अर्जदाराने खालील माहिती भरावी.

अर्जदाराचे नाव-----

पत्ता-----

दूरध्वनी क्रमांक-----

(असल्यास)

भ्रमणध्वनी क्रमांक-----

(असल्यास)

ई-मेल-----

(असल्यास)

स्वाक्षरी

(अर्जदाराचे नाव)

नमुना "ख"
[नियम ३(३) पहा]

कार्यालयाचे नाव व पत्ता-----

दूरध्वनी क्रमांक-----

फॅक्स क्रमांक-----

ई-मेल-----

दिनांक-----

विषय-----करिता विनंती अर्ज.

अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी

- १.
- २.
- ३.
- ४.
- ५.

नमुना "ग"

[नियम ३(४) पहा]

कार्यालयाचे नाव व पत्ता-----

दूरध्वनी क्रमांक-----

फॅक्स क्रमांक-----

ई-मेल-----

दिनांक-----

प्राप्त झालेल्या अर्जांच्या तपासणीसाठी तपासणी सुची

१. अर्जदाराने भरलेली माहिती पूर्ण आहे किंवा कसे होय/नाही*
२. अर्जदाराने नमुना ख अनुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत किंवा कसे होय/नाही*
३. जर कागदपत्रे जोडलेली नसतील तर सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. १.
२.
- ३.
- ४.
४. अर्जदाराला कळविण्यात आले आहे किंवा कसे होय/नाही*
परिक्षकाचे नाव
पदनाम
कार्यालयाचा शिक्का
जे लागू नसेल ते खोडावे.

नमुना "घ"

[नियम ३(५) पहा]

कार्यालयाचे नाव व पत्ता-----

दूरध्वनी क्रमांक-----

फॅक्स क्रमांक-----

ई-मेल-----

दिनांक-----

अर्जदाराला द्यावयाची पोच पावती

प्रती

अर्जदाराचे नाव

पिनकोडसहित पत्ता

विषय-----

साठीचा आपला दिनांक-----रोजीचा अर्ज

महोदय/महोदया,

आपला उपरोल्लिखित अर्ज या कार्यालयास दिनांक-----रोजी(अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक नमूद करावा) प्राप्त झाला आहे. आपल्या अर्जाचा क्रमांक-----आहे. आपल्या विनंतीमध्ये केलेल्या कार्यवाहीची पुढील माहिती आपणास----- दिवसाच्या आत कळविण्यात येईल त्यानंतर जर या कार्यालयाकडे कोणतीही चौकशी करावयाची असल्यास ती दूरध्वनीवरून किंवा ई-मेलद्वारे आपला अर्ज क्रमांक व विषय उधृत करून करता येईल.

नाव-----

पदनाम-----

मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

मा. राज्य मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

मा. अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई

ग्रंथालय संचालक गट-अ (१)

